

शेतीपिक नुकसानीसाठी पंचनामे करण्याच्या
प्रक्रियेचे कृषी विभागाच्या ऑग्रिस्टॅक योजनेशी
एकत्रिकरण करणेबाबत...

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन परिपत्रक क्रमांक- संकीर्ण-२०२५/प्र.क्र.३२ (भाग-२)/म-७
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक :- २९ एप्रिल, २०२५

संदर्भ :-

- १) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र.संकीर्ण-२०२२/प्र.क्र.६७/म-११, दि.२४.०१.२०२३
- २) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र.एससीवाय-२०१९/प्र.क्र.१५७/म-७, दि.१४.०३.२०२३
- ३) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र.संकीर्ण-२०२४/प्र.क्र.०९/म-७, दि.२५.०१.२०२४
- ४) शासन निर्णय, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग क्र.ऑग्रिस्टॅक-२०२५/प्र.क्र.६७(E-१०५२८५३)/१०-अ, दि.११.०४.२०२५

परिपत्रक:-

- केंद्र शासनाची ऑग्रिस्टॅक ही योजना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
२. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ जलद व परिणामकारकपणे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी ऑग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) बंधनकारक करण्यात आले आहे.
 ३. दि.१५ जुलै २०२५ पासून मदत व पुनर्वसन विभागातर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिक/शेतजमीनीच्या नुकसान मदतीसाठी कृषी विभागाच्या ऑग्रिस्टॅक योजने अंतर्गत मिळालेले शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) बंधनकारक करण्यात येत आहे.
 ४. शेतीपिक नुकसान मदतीसाठी प्रचलित पद्धतीने पंचनामे करतांना त्यामध्ये एक रकाना (field) शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) साठी ठेवण्यात यावा.
 ५. शेतीपिक नुकसान मदत वाटपाच्या डिबीटी प्रणालीमध्येही एक रकाना (field) शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) साठी तयार करून त्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) भरण्यात यावा.
 ६. टप्प्याटप्प्याने ई-पंचनामा राज्यात सुरू करतांना पंचनाम्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) असणे बंधनकारक राहिल.
 ७. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०४२९१२४८५७१८१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
- महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(कैलास गायकवाड)
सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत माहितीसाठी अग्रेषित

- १) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई

- २) मा. उपमुख्यमंत्री (नगर विकास) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
- ३) मा. उपमुख्यमंत्री (वित्त/नियोजन) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
- ४) मा. मंत्री, मदत व पुनर्वसन यांचे खाजगी सचिव
- ५) मा. मंत्री, आपत्ती व्यवस्थापन यांचे खाजगी सचिव
- ६) मा. राज्यमंत्री, मदत व पुनर्वसन यांचे खाजगी सचिव
- ७) मा.अपर मुख्य सचिव, मदत व पुनर्वसन यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
- ८) सर्व विभागीय आयुक्त
- ९) सर्व जिल्हाधिकारी
- १०) महाराष्ट्र रीमोट सेंसिंग ॲप्लीकेशन सेंटर, नागपूर
- ११) कार्यासन म-११ व म-३ महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
- १२) निवड नस्ती (म-७)